

फिर्याद

दिनांक १९/१२/२०२४

मी श्री अमर राजाराम कनोजीया वय ६५ वर्ष, धंदा—रिक्षा चालक, राह—बॅरक नंबर १४१९, रूम नंबर ७, मराठा सेक्शन ३२, उल्हास विद्यालय शाळेचे मागे, मराठा सेक्शन ३२, उल्हासनगर ४ मोन ९३५६५१५७३७ समक्ष पोलीस स्टेशन येथे हजर होवुन फिर्याद देतो की,

मी वरिल पत्त्यावर माझी पत्नी नागे सौ अनिता कनोजीया वय ५८ वर्ष, माझी बहिन कविता कोटा वय ५० वर्ष तसेच तिचे दोन मुले गौरव कोटा व अशिका कोटा यांचे सोबत राहणे असुन, मी उल्हासनगर परिसरात रिक्शा चालवतो. तसेच बहिन लोकांचे घरी स्वयंपाकाचे काम करते असे आमचे मिळणारे उत्पन्नावर आमचे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

मी माझे नावावर बजाज कंपनीची रिक्शा क्रमांक MH05/CP-3883 सन २०१७ चे ही विकत घेतली होती. तसेच तिचेवर उल्हासनगर परिसरात धंदा करून झालेवर ती रात्रीचे वेळेस माझे घराचे समोर सार्वजनीक रोडवर पार्क करीत होतो.

दिनांक १८/१२/२०२४ रोजी रात्री ०९:०० वा.चे सुमारास मी माझी बजाज कंपनीची रिक्शा क्रमांक MH05/CP-3883 वर धंदा करून झालेवर ती माझे घराचे समोर पार्क केली होती. रिक्शा पार्क केले नंतर मी रिक्शाचे स्टेरिंग लॉक करून माझे राहते घरी गेलो होतो. त्यानंतर आज दिनांक १९/१२/२०२४ रोजी सकाळी ०७:३० वा.चे सुमारास मी रिक्शावर धंदा करण्यासाठी रिक्शा पार्क केलेल्या ठिकाणी रिक्शा घेण्यास गेलो असता मला माझी रिक्शा पार्क केलेल्या ठिकाणी दिसुन आली नाही. म्हणुन मी माझे रिक्शाचे माझे राहते परिसरात तसेच उल्हासनगर परिसरात शोध घेतला परंतु ती मला मिळुण आली नाही. म्हणुन माझी खात्री झाली की, माझी रिक्शा ही कोणीतरी चोरटयाने इसमाने माझे संगतीशिवाय लबाडीने चोरी करून नेली आहे. मी माझे रिक्शाचा शोध घेवुन ती मिळुण न आल्याने ती चोरी झाल्याची तक्रार करणेसाठी पोलीस स्टेशन येथे आलो आहे. माझे चोरीस गेलेल्या रिक्शाचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.

१) ३०,०००/- रू किंमतीची एक काळी पिवळी रंगाची पॅसेंजर रिक्शा क्रमांक MH05/CP-3883 तिचा चेसिस क्रमांक 24AY74WAY7HWA05535 व इंजीन नं 24YWHA009503 अशी सन २०१७ चे मॉडेल जु.वा.कि.सु

३०,०००/- रू एकुण

माझी वरिल वर्णनाची रिक्शा मिळुण आल्यास मी ती ओळखेन.

तरी दिनांक १८/१२/२०२४ रोजी रात्री ०९:०० वा ते दिनांक १९/१२/२०२४ रोजी सकाळी ०७:३० वा.चे दरम्यान मी माझी वरिल वर्णनाची व किंमतीची रिक्शा क्रमांक MH05/CP-3883 ही मी माझे राहते घराचे समोर बॅरक नंबर १४१९, रूम नंबर ७, मराठा सेक्शन ३२, उल्हास विद्यालय शाळेचे मागे, मराठा सेक्शन ३२, उल्हासनगर ४ येथे पार्क करून ठेवली असता ती कोणीतरी अज्ञात चोरटयाने माझे संगतीशिवाय लबाडीने चोरी करून नेली आहे. म्हणुन माझी त्या अज्ञात चोरटयाविरुद्ध तक्रार आहे.

माझी वरील फिर्याद माझे सांगणेप्रमाणे संगणकावर मराठीत टंकलिखित केली असुन, ती मला वाचुन दाखवुन हिंदीतुन सगजावुन सांगितली ती माझे सांगणेप्रमाणे बरोबर आहे.

समक्ष

पोलीस ठाणे अंमलदार
विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन
उल्हासनगर-४

ही फिर्याद दिली/सही

AmAR